

स्वयंसेवी संस्थामार्फत आदिवासी कुटुंबाच्या
आर्थिक विकासासाठी एकात्मिक विकास
कार्यक्रम-
जनउत्कर्ष कार्यक्रम

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय क्रमांक : कृषिवि-२००३/प्र.क्र.८५/का.९
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : १७ ऑगस्ट २००४

- वाचा :- १) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे क्रमांक वाडी-२००३/ प्र.क्र.३२/
का.५(१), दिनांक २०.६.२००३ चे पत्र.
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक : कृषिवि- २००३/
प्र.क्र.८५/ का.९, दिनांक ३.१०.२००३
३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.: कृषिवि-२००३/प्र.क्र.८५/
का.९, दिनांक १०.१०.२००३

प्रस्तावना :- महाराष्ट्र शासनाचा सन २००३-२००४ या वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत
सादर करताना मा.मंत्री, वित्त यांनी दिनांक २० मार्च, २००३ रोजी जे भाषण केले त्या
भाषणामध्ये या विभागाशी संबंधित असलेला मुद्या खालील प्रमाणे आहे:-

" आदिवासी कल्याणासाठी शासनाने वर नमूद केलेल्या विविध योजना हाती घेऊन
या क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने अधिक ठोस कार्यवाही करण्याचा आमचा मानस आहे.
नंदुरबार, धुळे, ठाणे, अमरावती, नाशिक, गडचिरोली, गोदिया, चंद्रपूर, रायगड, पुणे,
अहमदनगर व नागपूर या प्रत्येक जिल्ह्यातील १००० कुटुंबांसाठी एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्प तयार करण्याचे प्रस्तावित आहे. या कार्यक्रमामध्ये अल्पमूदारक व
सीमांतिक शेतकऱ्यांकरिता फलोत्पादन, सामाजिक वनीकरण, ज्यांच्याकडे पशुधन आहे
अशा अल्पमूदारक शेतकऱ्यांकरीता पशू विकास केंद्रे, पशू चिकित्सालये, चारा विकास
कार्यक्रम व शेत मजुरांसाठी इतर सहाय्यकारी योजनेकरिता मदत देणे. सार्वजनिक
आरोग्य आणि स्त्रियांचे सक्षमीकरण इत्यादी घटकांचा समावेश असेल. हा एकात्मिक
प्रकल्प ५ वर्षाकरिता एकूण १२००० कुटुंबासाठी राहिल व याकरीता रुपये १४४ कोटी खर्च
अपेक्षित आहे. बायफ विकास अनुसंधान प्रतिष्ठान, पुणे संस्थेशी संलग्न असणाऱ्या
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर रुरल एरियाज, नाशिक ही संस्था
वाडी कार्यक्रम ज्याप्रमाणे राबवित आहे, त्याच धर्तीवर सदर कार्यक्रम नामांकित स्वयंसेवी
संस्थामार्फत राबविण्यात येईल. या प्रयोजनार्थ रुपये २०.०० कोटी एवढा निधी राखून
ठेवण्यात आलेला आहे." या मुद्यास अनुसरून आदिवासींचा एकात्मिक विकास व्हावा

म्हणून आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अहमदनगर, अमरावती, धुळे, चंद्रपुर, गडचिरोली, गोदिंया, पुणे, नाशिक, नंदुरबार, ठाणे, रायगड, नांदेड, यवतमाळ, जळगांव व नागपुर या १५ जिल्ह्यातील ५१ तालुक्यामध्ये वाढी कार्यक्रम, (फळबाग कार्यक्रम) सुधारित शेती, शेतमजूर व भूमिहीन कुटुंबाचा आर्थिक विकास, आरोग्य व पोषण, आश्रमशाळा प्रशिक्षण व प्रात्यक्षिक केंद्र इत्यादिसाठी घटक कार्यक्रम ५२,५०० इतक्या आदिवासी कुटुंबाकरिता बायफ विकास अनुसंधान प्रतिष्ठान, पुणे या संस्थेशी संलग्न असलेली महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर रुरल एरियाज, नाशिक या स्वयंसेवी संस्थेमार्फत ५ वर्षात रुपये १४४.४९ कोटीचा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता.

शासन निर्णय :- आदिवासींचा एकात्मिक विकास व्हावा म्हणून आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अहमदनगर, अमरावती, धुळे, चंद्रपुर, गडचिरोली, गोदिंया, पुणे, नाशिक, नंदुरबार, ठाणे, रायगड, नांदेड, यवतमाळ, जळगांव व नागपुर या १५ जिल्ह्यातील ५१ तालुक्यामध्ये वाढी कार्यक्रम (फळबाग कार्यक्रम) व सुधारित शेती, शेतमजूर व भूमिहीन कुटुंबाचा आर्थिक विकास, आरोग्य व पोषण, आश्रमशाळा प्रशिक्षण व प्रात्यक्षिके केंद्र इ. घटक कार्यक्रम ५२,५०० आदिवासी कुटुंबाकरिता बायफ विकास अनुसंधान प्रतिष्ठान, पुणे या संस्थेशी संलग्न असलेली महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर रुरल एरियाज, नाशिक या स्वयंसेवी संस्थेमार्फत ५ वर्षात रुपये १४४.४९ कोटीचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

२. या कार्यक्रमाकरिता जी रक्कम उपलब्ध केली जाईल ती आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात येईल. योजनेच्या अटी व शर्ती, या कार्यक्रमाची आखणी, योजनेचे लाभ क्षेत्र, लाभार्थ्यांची निवड, निधी वितरणाची व्यवस्था इ. माहिती परिशिष्ट - अ मध्ये नमुद केलेली आहे. सदरहू कार्यक्रमाचे संनियंत्रण परिशिष्ट-अ मध्ये नमुद केलेल्या अटी व शर्तीनुसार करण्याची जबाबदारी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची राहील. हा कार्यक्रम ज्या जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे त्याचा तपशिल परिशिष्ट-ब मध्ये, दर्शविला आहे. ५ वर्षात जो खर्च होणार आहे त्याची माहिती व कार्यक्रम अंमलबजावणीसाठी बायफ विकास अनुसंधान प्रतिष्ठान, पुणे या संस्थेकडून जो खर्च होणार आहे त्याची माहिती परिशिष्ट "क" मध्ये दर्शविली आहे.

३. या कार्यक्रमाचा आढावा दर सहा महिन्यांनी प्रधान सचिव, आदिवासी विकास यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेईल. सदरहू समिती राज्यस्तरीय सुकाणू समिती म्हणून ओळखली जाईल.

राज्यस्तरीय सुकाण समिती

अ.क्र.	सदस्य	पदनाम
१	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग	अध्यक्ष.
२	प्रधान सचिव, कृषि विभाग	सदस्य
३	प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग	सदस्य
४	प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग.	सदस्य
५	प्रधानसचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग (सामाजिक वनीकरण)	सदस्य
६	प्रधान सचिव, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्त्यव्यवसाय.	सदस्य
७	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.	सदस्य सचिव
८	प्रतिनिधी, बायफ संस्था.	सदस्य
९	मुख्य कार्यक्रम समन्वयक, महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर रुरल एरियाज, बायफ मित्र भवन, नाशिक	सदस्य
१०	प्रकल्प समन्वयक, महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर रुरल एरियाज, बायफ मित्र भवन, नाशिक	सदस्य

सदरहू कार्यक्रमाचा आढावा दर तीन महिन्यांनी आयुक्त, आदिवासी विकास, यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेर्ईल. ही समिती प्रकल्प समन्वयन समिती म्हणून ओळखली जाईल.

अ.क्र.	सदस्य	पदनाम
१	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.	अध्यक्ष
२	अपर आयुक्त, आदिवासी विकास , (संबंधित)	सदस्य सचिव
३	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प(संबंधित प्रकल्प)	सदस्य
४	प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, (संबंधित जिल्हा)	सदस्य
५	जिल्हा फळबाग विकास अधिकारी (संबंधित जिल्हा)	सदस्य
६	उप संचालक, आरोग्य (संबंधित विभाग)	सदस्य
७	सह संचालक, सामाजिक वनीकरण, (संबंधित जिल्हा)	सदस्य
८	प्रादेशिक पशुसंवर्धन सह संचालक, (संबंधित विभाग).	सदस्य
९	विभागीय कृषी सह संचालक, (संबंधित जिल्हा)	सदस्य
१०	बायफ संस्थेचे प्रतिनिधी	सदस्य
११	प्रकल्प समन्वयक, महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर रुरल एरियाज, बायफ मित्र भवन, नाशिक	सदस्य.

४. सदरहू कार्यक्रमाकरिता पुढील वर्षामध्ये नमूद केल्यानुसार रक्कम उपलब्ध केली जाईल.


वर्ष	अदा करावयाची रक्कम (रुपयात)
२००३-२००४	८५,०००,०००
२००४-२००५	४९६,५९९,०००
२००५-२००६	३८०,८२९,०००
२००६-२००७	२७२,४३६,०००
२००७-२००८	२९०,९५९,०००
एकूण.	१,४४४,९९९,०००

५. या कार्यक्रमावरील खर्च "मागणी क्रमांक : टि-४, २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व इतर मागासवर्गीयांचे कल्याण- पंचवार्षिक योजनातंतर्गत योजनाजनजाती क्षेत्र उपयोजना -०२- अनुसूचित जमातीचे कल्याण -१०२- आर्थिक विकास-(०१) आदिवासी विकासाची एकात्मिक योजना- स्वयंसेवी संस्थामार्फत आदिवासी कुटुंबाच्या आर्थिक विकासासाठी विविध योजना राबविणे (०१) (०१) राज्य योजनातंतर्गत योजना (२२२५-३४४-१) दत्तमत या शिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

६. सदरहू योजना राबविताना जो कालावधी निश्चित केला आहे त्या कालावधी नुसार प्रत्यक्ष काम व केलेला खर्च याची पडताळणी आदिवासी विकास विभाग सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करून घेईल.

७. सदरहू शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १३५/०४/व्यय-१४, दि.२८/१/२००४ अन्वये त्यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,


(स. नु. गावीत)
उप सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपुर.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

प्रधान सचिव, कृषि व पदुम विभाग (कृषि/पदुम), मंत्रालय, मुंबई-३२.

अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

प्रधान सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग (ग्रामविकास/सामाजिक वनीकरण),
मंत्रालय, मुंबई-३२.

महालेखापाल (लेखा परिक्षा) (लेखा व अनुज्ञायेता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपुर
मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक लेखा, कोकण भवन, नवी मुंबई-४०० ६९४.

जिल्हा कोषागार अधिकारी,

अहमदनगर, अमरावती, धुळे, चंद्रपुर, गडचिरोली, गोदिंया, पुणे, नाशिक,
नंदुरबार, ठाणे, रायगड, नांदेड, यवतमाळ, जळगांव, नागपुर.

लेखा व कोषागार संचालनालय, संगणक शाखा, नविन प्रशासकीय भवन, मुंबई-३२.

सचिव, बायफ संस्था, बायफ मित्र भवन, बोधले नगरच्या मागे, नाशिक-पुणे महामार्ग,
नाशिक.

मुख्य कार्यक्रम समन्वयक, महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर रुरल
एरियाज, बायफ मित्र भवन, बोधले नगरच्या मागे, नाशिक-पुणे महामार्ग, नाशिक.

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा,

अहमदनगर, अमरावती, धुळे, चंद्रपुर, गडचिरोली, गोदिंया, पुणे, नाशिक,
नंदुरबार, ठाणे, रायगड, नांदेड, यवतमाळ, जळगांव, नागपुर.

उप संचालक आरोग्य विभाग (सर्व विभाग).

सह संचालक, सामाजिक वनीकरण,

अहमदनगर, अमरावती, धुळे, चंद्रपुर, गडचिरोली, गोदिंया, पुणे, नाशिक,
नंदुरबार, ठाणे, रायगड, नांदेड, यवतमाळ, जळगांव, नागपुर.

प्रादेशिक सहसंचालक, पशुसंवर्धन,

अहमदनगर, अमरावती, धुळे, चंद्रपुर, गडचिरोली, गोदिंया, पुणे, नाशिक,
नंदुरबार, ठाणे, रायगड, नांदेड, यवतमाळ, जळगांव व नागपुर.

विभागीय कृषि सह संचालक,

अहमदनगर, अमरावती, धुळे, चंद्रपुर, गडचिरोली, गोदिंया, पुणे, नाशिक,
नंदुरबार, ठाणे, रायगड, नांदेड, यवतमाळ, जळगांव व नागपुर.

सह संचालक, कृषि, नाशिक.

वित्त विभाग (अर्थसंकल्प-१७/व्यय-१४), मंत्रालय, मुंबई-३२.

कार्यासन क्रमांक (६/७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का.९), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

प्रगतिशील-अ

योजनेच्या अटी, शर्ती, योजनेचे लाभक्षेत्र, लाभार्थ्यांची निवड व निधी वितरणाची व्यवस्था

(शासन निर्णय क्रमांक कृषियि-२००३/प्र.क्र.८५/का.९ दिनांक १७ऑगस्ट २००४)

अ.क्र.	ग्राव	तपाशिल
१	योजनेचे नांय	स्थायंगवी संस्थामार्फत आदिवासी कुटुंबांच्या आर्थिक विकासासाठी एकात्मिक विकास प्रकल्पातर्गत विधियांची योजना राबविणे.
२	योजनेचे उद्दिष्ट	१) नंदुरबार, धुर्ळ, ठाणे, अमरावती, नाशिक, गडधिरोली, गोदिया, चंद्रपूर, रायगड, पुणे, अहमदनगर, नांदेड, यथतभाळ, नागपूर व जळगाय या जिल्ह्यातील ५२५०० कुटुंबांसाठी एकात्मिक विकास प्रकल्पातर्गत विधियांची योजना राबविणे. २) अल्पभूधारक व सीमांतिक शेतक-यांकरिता फलोत्पादन, सामाजिक घनीकरण, ज्यांच्याकडे पशुधन आहे अशा अल्पभूधारक शेतक-यांकरिता पशु विकास केंद्रे, पशु चिकित्सालये, आशा विकास कार्यक्रम व शेतमजुरांसाठी डुतर सहाय्यकारी योजनेकरिता मदत देणे.
३	कार्यक्रमाचे घटक	(अ) बाढी कार्यक्रम (फलवाग) व सुधारीत शेती भरवशाच्या उत्पन्नाकरीता आंबा, काजू, आवळा, चिंच, पेरु, फणस, लिंबू, संत्रे अंजीर इत्यादीची जमीनीचा पोत व हवामानानुसार निवड व १ एकरात लागवड व त्याची देखभाल, निगा, पाठपुरावा व मार्गदर्शनाकरीता गटांच्या माध्यमातून सहाय्य तसेच जे सामुदायीक क्षेत्र असेल त्या क्षेत्रांवर गावास उपयुक्त असणा-या झाडांची म्हणजेच मोह, हिरडा, चारोली, करंज, बिळा यासारख्या उपयुक्त झाडांची लागवड व वाढ भुमीहीन गटांद्वारे करण्यात येईल. कार्यक्रम क्षेत्रात उपलब्ध असणा-या व कार्यक्रमाद्वारे नविन तयार होणा-या कृषी, फळे व दुध यासारख्या उत्पादनाच्या खरेदी संकलन प्रक्रीया व विक्री करीता सहकारी संस्थांच्या स्थापनेसाठी सहाय्य . (घ) <u>शेतमजुर व भुमीहीन कुटुंबांचा आर्थिक विकास-</u>

शेतमजुर भुमीहीन कुटुंबाना परीसरातील गरज व त्यांच्या निवडीच्या व्यवसायाकरीता जशा गवडीकाम, सुतारकाम, आलंबी उत्पादन, पिण्डाची गिरणी, कांडण यंत्र शिवणकाम, मधमाशा पालन, रोपणाटीका पायासारख्या व्यवसायांसाठी प्रशंसण व अर्थसहाय्य.

(क) पाणलोट क्षेत्र विकास-

प्रत्येक प्रकल्प क्षेत्राधर पाणलोट यिकास कार्यक्रम प्रकल्प राबविणा-या संग्रहेच्या मार्गदर्शनाम्बाली गावकरी राबवितील त्याळारे परिसरातील जमीनीतील ओलाव्यात याढ होवून कुषी उत्पादनात य पिण्याच्या पाण्याच्या प्रयोगात याढ दिसून येईल. शेततळ, नालाबांध, शेतबांध, अन्नसाठवण चर, कच्चे य पक्के बांध, टिक्क किंचनाळारे भाजीपाला उत्पादनाकरीता बादली (बेकेट) पिंप (इम) किंचन उपकरणाचा य पाणी उचलण्याकरीता पायपंपाचा प्रयोग य यापराकरीता प्रोत्साहन.

भरणशाळ्या उत्पन्नाकरीता जमीनीची थुप रोखण्यासाठी य शेतात अधिक ओलाव्या दीर्घकाळ टिकण्याकरीता मृद य जल संधारण कार्यक्रम जसे समतळ चर शेततळे बांधबंदिस्ती इत्यादी.

(ड) कृदूष गट उभारणी चलवळ-

दुर्गम य यंत्रेदनशील अर्थकांगित गावातील कुटुंबातील प्रामुख्याने महिलांच्या स्थिरसंहारायता गटाची उभारणी य सबलीकरण. सदग्याच्या गट उभारणी य अर्थार्जिन व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण अर्थसंहाराय उपलब्ध करून देणे. जसे गांडूलळात निर्मिती, आर्टीची निर्मिती फलळाडांची कलमे तयार करणे, शिवणकाम, मधुमक्खिका, रोपवाटीका, धान्य गिरणी, दृधाळ जनायरांची दंग्रभाल, ग्राहु निर्मिती, खिळी दुकान इत्यादी.

(इ) पशुसंगर्धन व दग्ध व्यवसाय-

मोठ्या प्रमाणाधर यैरण उपलब्ध असलेल्या गावामध्ये संकरीत गोपैदास, रोगप्रतिबंधन आणि कालघडीचे संगोपनाकरीता सहाय्य २० केंद्राळारे पशुधन यिकास कार्यक्रमास आणि अत्यल्प भूमीधारकांच्या य भूमीहीनांच्या अर्थार्जिन कार्यक्रमास चालना, कार्यक्रमातील सर्व सेवा घरोघरी, गायोगायी प्रशिक्षित तंत्रज्ञानाळारे उपलब्ध, प्रत्येक १००० कुटुंबासाठी एक केंद्र प्रमाणे २० केंद्रांची स्थापना.

(फ) आरोग्य व पोषण-

अति दुर्गम गावातील कुटुंबातील कृपोषण कमी करण्यासाठी खिंचक कार्यक्रम घेण्यात आला आहे पाडयातील एक उत्साही य साक्षर महिला / पुरुष व्यक्तीस्य स्थान प्रशिक्षण देऊन त्यांचे सहकाऱ्यांने आरोग्याढीसाठी माता य बाल संगोपन कार्यक्रमाची आव्याणी केली आहे. त्याळारे स्थळ पिण्याच्या पाण्याच्या ग्रांत व ग्रानॅवणीत याढ.

सुरक्षित प्रसूतीकरीता दार्ड प्रशिक्षण, रोग प्रतिबंधानासाठी उक्तशीर लमीकरणासाठी प्रोत्साहन, स्वच्छ कोरडे घर य न्हाणी घराकरीता आणि परमदारी भाजीपाला उत्पादनाकरीता प्रोत्साहन य सहाय्य, बालमृत्यु य दृष्टिपोषित माताचे प्रमाण कमी करण्यासाठी योग्य आहारामंबंधी प्रात्यक्षिकांव्यारे जागृती, गाषपातळीघर गाषक-यांना बालक मेळाया आणि महिला रोग निदान य उपचार मेळाव्याव्यारे जनजागृती, ग्राम आसांग्य संविका / सेवक व्यारे सर्वसाधारण य किंवकोळ यिकारांसाठी आयुर्वेदीय उपचार आणि गंभीर आजाराच्या उपचारासाठी आजारी ख्यवत्तीस प्राथमिक उपचार केंद्रावर नेण्याकरीता गटांव्यारे सहाय्य.

(ग) आश्रमशाळा प्रशिक्षण व प्रात्यक्षिक केंद्र-

आश्रमशाळा प्रशिक्षण य प्रात्यक्षिक केंद्रे प्रकल्प कार्यक्रमातील भाग्यमिक नियासी आश्रमशाळांच्या जागेचा य उपलब्ध इमारतींचा पापर शाळेतील ८ वी पुढील आजी य माजी यिद्यार्थ्यांना तसेच सभोवतालच्या गाषातील महिला य पुरुष लाभधारकांकरीता प्रशिक्षण य प्रात्यक्षिक केंद्र म्हणून यिकासीत करण्यात येणार आहे. सदर केन्द्रावर रोपवाटीका निगा, कलमे अनंतिं भाजीपाला उत्पादन, गांडुल्यपत्र निर्मिती, बाटली य पंपाच्या यापराने टिक्कक संचाचा यापर, हातपंपाची इरुती, फल्ज्याग लागवड य निगा, महिला गट उभारणी य ग्रंथालीकरण यापर प्रात्यक्षिक य प्रशिक्षण प्रकल्प अधिका-यांव्यारे देण्यात येऊन आश्रमशाळा या यिकासाचे केंद्र म्हणून पुढे येणार आहेत.

(ह) पर्यावरण रक्षण व लोकजागरण :- आदिवासी क्षेत्रातील प्रारंपारिक राब पद्धतीचा यापर थांबविष्णवासाठी प्रत्येक केंद्रावर ५ एकरात डतर शास्त्रीय पद्धतीने भात य नागली रोपांची रोपवाटीका तयार करून प्रात्यक्षिक देण्यात येतील.

(ज) आहार सुरक्षितता बाढ कार्यक्रम :-

मूळ धान्य यिकांच्या याढीसाठी मार्गदर्शन, पाण्याच्या उपलब्धतेत याढ, सुधारीत खियाण्यांचा पुरयठा य सेन्ट्रीय खत निर्मितीसाठी सहाय्य, आंतर पिके य भिश्र पिके घेण्याकरीता मार्गदर्शन य सहाय्य, आधुनिक शेती व्यवस्थापनाचा यापर करून य पाण्याच्या सिंचनाच्या उपलब्धतेत याढ करून घरीप य रड्डी पिकांच्या उत्पन्नात याढ.

३	योजनेचे लाभक्षेत्र	<p>सदरहू कार्यक्रम नंदुरबार, थुळं, दाणे, अमरायती, नाशिक, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, रायगड, पुणे, अहमदनगर, नांदेड, यथतमाळ, नागपूर य जलव्याध या ?५ जिल्ह्यातील ५२५,००० कुटुंबे.</p>
---	--------------------	---

५	<p>लाभार्थ्याच्या निवडीचे निकष</p> <p>१) अतिदुर्गम व संवेदनशील अधिकमित गावातील लाभार्थी कुटुंबाच्या निवडीचे निकष - अनुमूलिक जमातीतील - ५ एकर (दोन हेक्टर) पर्यंत म्यतःच्या नावावर अगर बडीलोपार्जित जमीनीत मालकी हक्क असलेले भूमीधारक (याडी कार्यक्रमासाठी)</p> <p>२) किमान ८० टक्के लाभार्थी हे दारिद्र्य रेखेग्रालील भूमीधारक, भूमिहीन व शेतमजूर असतील.</p> <p>३) लाभार्थ्याची निवड गावकरी व संबंधीत प्रकल्प अधिकारी यांच्या सहकार्याने सदरहू संघर्षेची संस्था, करील.</p>
६	<p>निधी यितरण</p> <p>या योजनेतंतरं खालील टप्प्यात निर्धा उपलब्ध करून देण्यात यावा :-</p> <p>१) मंदर निधी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचेव्वारे प्रकल्प राबविणा-या संस्थेस यितरीत करण्यात यावा.</p> <p>२) मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी ६० टक्के निधी खर्च झाल्यानंतर य झालेल्या खर्चाचे विवरण व उपयोगिता प्रमाणपत्र प्रकल्प राबविणा-या संस्थेने आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना सादर करून मंदर खर्चाच्या मान्यतेनंतर त्या यर्षातील उर्धरित निधीचे यितरण करण्यात यावे.</p> <p>३) झालेल्या खर्चाचे लेखापरिकल्पना करण्यात येऊन त्याचा दाखला प्रकल्प राबविणा-या संस्थेने सादर करणे बंधनकारक राहील.</p> <p>४) दर २ महिन्यांनी खर्चाचे व भौतिक साध्य लाभार्थी यांच्या संख्येसहीत प्रगती अहवाल आयुक्त, आदिवासी विकास यांना सादर कराया.</p> <p>५) प्रकल्पाच्या कृती वेळापत्रकानुसार अपेक्षित काम, झालेले प्रत्यक्ष काम व कंलेला खर्च याची पडताळणी आदिवासी विकास विभागाने गळक्षम अधिकारी-यांव्वारे दर्घर्षी करून घ्यावी व त्याचे प्रमाणपत्र जोडाये.</p>
७	<p>योजनेच्या अटी व शर्ती</p> <p>१) प्रार्थक चर्चेनंतर इच्छुक असलेल्या गावकर्यांना याडीद्वारे परिवर्तन घडत असलेल्या आदिवासी भागात अभ्यास दौन्यार्करिता पाठीयण्यात येडल. यात महभागी झालेले शेतकरी इतरांना ही माहिती देऊन त्यांच्या भागातील लाभार्थ्याची निवड करतील व याची माहिती गावकरीच्या ग्रामसभेत घर्याना देतील.</p> <p>२. लाभार्थारक हा अनुमूलिक जमातीतील भूमीधारक व त्या गावातील रहिवासी असाया.</p> <p>३. योजनेचा लाभ घेतल्यानंतर फलबाग लागवड असलेली जमीन विक्री घेता येणार नसल्याचे संमतीपत्र लाभार्थ्याने देणे आवश्यक आहे.</p>

४. गावकरी लाभार्थ्याची निवड संबंधित प्रकल्प अधिकारी घे मित्र संस्था यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे करायी.

ब - इतर अटी

१. प्रत्येक लाभारकांची मध्याची जमीन वापरण्याच्या पद्धतीबाबतची माहिती (Land use pattern) संकलित करायी घे त्यावरून अनुकूलतम जमीन वापरण्याची पद्धत (Optimum Land use pattern) उरविण्यात यायी.

योजनेचा लाभ दिल्यानंतर योजनेच्या मध्यावधी टप्प्यावर घे प्रकल्प कार्यक्रम संपल्यानंतर उत्पन्नात याढ होऊन लाभार्थी दारिद्र्य रेषेच्या घर जाणे आवश्यक आहे. उत्पन्नात डालेल्या वाढीची तुलना करता यायी म्हणून लाभार्थ्याच्या यांत्रिक उत्पन्नाची माहिती कार्यक्रम राबविण्याच्या मुरुवातीस ठेयायी याकरिता संस्थेने बोंध मार्क सर्वें कराया.

२. भूमिहिन आदिवासी कुटूंबाचा सध्याचा व्यवसाय घे त्यांच्या उत्पन्नाचा स्वोत याची माहिती ठेयायी घे त्यांच्याकरिता नियोजित कौशल्य विकास घे व्यवसाय घे त्यातून उपलब्ध होणारे उत्पन्न याचे नियोजन करून आराग्रहा तयार कराया.

३. शासनाच्या विधिविध विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या इतर योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक तो संविस्तर आगाम्यांडा तयार करण्यात याया. जेणेकरून जनउत्कर्ष कार्यक्रम परिणामकारकरित्या राबविला जाऊन त्यामध्यून अर्पेक्षित घे आवश्यक Synergy घे परिणाम दिगून यड्डल.

४. लाभार्थी कुटूंबांना बँका घे इतर वित्तीय संस्थांकडून जे कर्ज घ्यावयाचे आहे त्याची कुटूंबनिहाय योजना आव्याखी. (Credit plan)

५. यवतमाळ, गडचिरोली, टाणे आणि रायगड जिल्ह्यातील आदिम जमातीच्या गावांचा समायेश प्रकल्पामध्ये करावा.

६. प्रकल्प क्षेत्र आणि त्यामध्ये घ्यावयाची गावे आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, घे आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर निश्चित करावीत.

७. सटरह कार्यक्रम ५ वर्षात राबवयावयाचा असल्याने त्या कालावधीत लाभार्थ्याच्या उत्पन्नात झालील प्रमाणे याढ होणे अर्पेक्षित आहे.

बाय	प्रथम	द्वितीय	तीतीय	चौथ वर्ष	पार्थक वर्ष
	वर्ष	वर्ष	वर्ष	वर्ष	
प्रकल्पांतरण					
कामार्दी भजूरी / प्रकल्पांतरण	३,२२०	४,१६४	३,२९०	-	८,२२०
पासून उत्पन्न					
आजीपाला					
लागवड य					
एकत्रित	८,३४६	१७,२०२	१७,७०२	१७,७०२	१७,७०२
शर्तीयामूल					
उत्पन्न					
प्रकृण	११,४६६	२८,८७६	१९,०४२	२६,७०२	२६,०३२

- ८ घर्चाचे आयुक्त, आदियासी विकास, नाशक हे प्रकल्प राबविणाऱ्या संस्थेकडून घर्चाचे विवरणपत्र तसेच उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करून घेतील.
- उपयोगिता
प्रमाणपत्र
- ९ योजना सदरहू कार्यक्रम आदियासी कुटुंबानी एकत्र येऊन प्रकल्प राबविणाऱ्या व प्रकल्प पुरखूत करणाऱ्या संस्थेच्या तांत्रिक य आर्थिक सहकार्याने स्थितःसाठी राबविण्याचा आहे. प्रकल्पाची मालकी प्रथमपासून गटामध्ये बिंबवली जायी. प्रकल्प कालावधी संपल्यानंतर जे कार्यक्रम पूढे चालविण्याची जवाबदारी स्वयंसहाव्यीत गट य त्यांच्या मंडळांना आणि स्थानिक सहकारी संस्थांना प्रशिक्षण देऊन त्यांचे सबलीकरण केले जाये. या प्रकल्पासाठी जी सामुग्री खरेदी केलेली असेल ती संबंधित गटांकडे हस्तांतरीत करावी.
- १० न्या घटकांवर १) याडी आणि सुधारित शेती.
संस्थेने घर्च २) भूमिहीन कुटुंबांना सहाय्य.
करण्यायाचा ३) गियांसाठी कार्यक्रम- गटांची रचना आणि सक्षमीकरण.
आहे त्या ४) सामग्रिक आरोग्य - दायीं, ग्रामीण आगोग्य सेवक यांचे प्रशिक्षण,
घटकांची ५) पिण्याच्या पाण्याच्या ग्वांताकरिता पाडारतगीय गहाय्य, ग्रामीण
माहिती प्रथमोपचार घटक.
अ-(वेतनेतर) ६) कार्यक्रमातील कार्यक्रम- सहभाग घेणाऱ्यांचे प्रशिक्षण आणि त्यांचे
नियंत्रण आणि मूल्यमापन
७) सहभाग घेणाऱ्यांकरिता भेटीचा कार्यक्रम (प्रत्येकी रुपये २०००)
८) आश्रमशाळा - प्रशिक्षण यजा प्रात्यक्षिक केंद्र (प्रत्येक पाडव्यास एक)

- ८) पशुविकास केंद्र
 ९) जलसंधारण विकास ६००० ग्रती हेक्टरी
 १०) महकारी प्रक्रिया घटकाची स्थापना.
 ११) यिहिरीचे ग्रोलीकरण.
 १२) आकमिक ग्रचं.

 १) मध्यवर्ती कार्यालयाचे घेतन. एकूण सदस्य संख्या-६
 २) यिभागीय कार्यालयालयाचे घेतन. एकूण सदस्य संख्या-३०
 घ-(घेतन खर्च. ३) जनउत्कर्ष केंद्र एकूण केंद्र संख्या-४९
 आवर्ती व ४) मध्यवर्ती केंद्रावरील कर्मचारी एकूण कर्मचारी संख्या -
 अनावर्ती खर्च घर्ग ?४३
) ५) अनावर्ती खर्च
 ६) आवर्ती खर्च
 ७) आर्थिक सल्ल्यासाठी लागणारा ग्रचं
-

परिशिष्ट-८

स्वयंसेवी संस्थामार्फत आदिवासी कटुंबाच्या आर्थिक विकासासाठी जनउत्कर्ष कार्यक्रम ज्या
जिल्हा, तालुक्यात शब्दवाच्याचा आहे व्याप्ती माही त. लाभधारक कटुंबाची माही

(शासन निर्णय क्रमांक कृषिवि-२००३/प्र.क्र.८५/का.९ दिनांक १७ ऑगस्ट, २००४)

अ.क्र.	जिल्हा	तालुका	लाभधारक कटुंब संख्या
१	अहमदनगर	अकोले	२,१५०
२	अमरायती	धारणी	३,०००
		चिंचलदरा	१,०००
३	धुळे	शिरपुर	१,१५०
		माळी	१,१००
४	चंद्रपुर	राजूरा	१,०६०
		गोडपिपरी	१,०६०
		कोरपना	१,०६०
		जिवती	१,०६०
		चिमूर	१,०६०
		नागभिड	१,०६०
		सिंदेवाही	१,०६०
५	गडचिंती	भामरागड	१,२००
		एटापल्ली	१,२००
		धानोरा	१,२००
		अहेरी	१,२००
		कुरम्बडा	१,२००
		कोरची	१,२००
६	गोदिया	देवरी	१,०५०
		सालेकसा	१,०५०
		अर्जून मोरगांव	१,०५०
७	पुणे	जुन्नर	१,१२५
		आंबेगांव	१,१२५
८	नाशिक	त्र्यंबक	१,०५०
		इगतपुरी	१,०५०

		सुरगाणा	१,०५०
१	नंदुरबार	अक्कलकुवा	१,०६०
		धडगांव	१,०३०
		नवापुर	५४५
		तल्योदा	५४५
१०	ठाणे	जळ्डार	१,०२५
		शहापुर	१,०२५
		मुरबाड	१,०२५
		डहाणू	१,०२५
		पालघर	५२५
		तलासरी	५००
		विक्रमगड	३,०२५
११	रायगड	कर्जत	१,०६५
		पेण	१,०६५
१२	नांदेड	किनवट	१,०७५
		माहर	१,०७५
१३	यवतमाळ	पाढरकवडा	१,०२५
		झरीजामणी	१,०२५
		मारेगांव	१,०२५
		कलंब	१,०२५
		गाळेगांव	१,०२५
		बांभुलगांव	१,०२५
१४	जळ्डांच	रावेर	७००
		यावल	६५०
		चोपडा	६५०
१५	नागपुर	रामटेक	१,३५०

परिशिष्ट "क"

५ वर्षात ज्या घटक कार्यक्रमावर ग्रन्ती होणार आहे त्याची विगतवारी व कार्यक्रम
अंमलबजावणीसाठी होणाऱ्या सुर्चाची माहिती

(शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक : कृषिवि-२००३/प्र.क्र.८५/का.९ दिनांक :
१६ ऑगस्ट, २००४)

(रुपये लाखात)

अ.क्र.	कार्यक्रमाचे घटक	एकूण संग्रह	पाच वर्षाचा ग्रन्ती
(अ)			
१	वार्डा आणि सुधागित शर्ती	४०५०० वार्डा कुटुंब	५८८०.६०
२	भूमिहीन सहाय्य प्राप्ति कुटुंब	१२,००० कुटुंब	२४००.००
३	पाणलोट क्षेत्र विकास रुपये ६००० प्रती हेवटी	१२२५० हेक्टर	६३५.००
४	महिला विकास व स्वयं सहाय्य गट उभारणी य	३००० गट	३६५.००
बळकर्टीकण			
५	प्रशुद्धनविकास केंद्र (केंद्राचा अनाईती व आयर्टी ग्रन्ती व संकर्गित कातशड-म्हशीच्या बळकर्टीकण	१० केंद्र	१४.८०
पांढणारांती सहाय्य			
६	सामाजिक आणेग्य	५२५०० कुटुंब	२०९२.२७
७	दर वर्षी २५०० प्रमाण तीनवर्ष सहभागी दारांच्या अभ्यास भेटी रु.२००० या प्रमाणे तीन घर्षाकिता २००० सहभागी लाभार्थी	सहभागी लाभार्थी	१५०.००
८	ग्रामीणक मदतर्नीस अहभागीदागंत्रे प्रशिक्षण, मार्गदर्शन, मल्ला य मुल्य मापन		१५.५०
९	आश्रमशाळा : प्रशिक्षण घर्जा प्रात्यक्षिक केंद्र (प्रत्येक प्राड्यास एक)	आश्रमशाळा ४६	२०६.९९
१०	घणन व्यवस्था य सहकारी संस्थांची उभारणी य व्यापस्थापन	४६ संख्या	२५२.५०
			१२६७८.५८
आकस्मिन्न ग्रन्ती २ टक्के			२५५.४३
एकूण (अ)			१३०३०.०५
(ब)			
१	बंस नाडून सर्वे	५२ तालुके	१३.८०
२	कार्यक्रमांच्या सुरुदार्तीची कामे	विर्हीर्णीचे ग्योर्लीकण	१२.००
एकूण (ब)			१०५.८०
एकूण (अ+ब)			१३१३५.८५

(क)	कार्यक्रम अंमलबजावणी खर्च	
१	अनायर्टी खर्च	₹१६.८९
२	कर्मचाऱ्यांचे घेतन	₹०८.८४
३	आयर्टी खर्च	₹५९.९०
४	तज्जास्थ मार्गदर्शन	₹२६.९८
	एकूण (आ+व+क)	₹४,४४९.३८